

आदिवासी विकास सेवेतील वर्ग १-संवर्गातील
उप आयुक्त/उप संचालक/ प्रकल्प
अधिकारी(श्रेणी-१) पदावरील अधिकाऱ्यांचा
परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करणेबाबत

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन आदेश क्रमांक: परिवि-२११७/प्र.क्र.०९/का. १५.

मंत्रालय, मुंबई- ४०००३२

तारीख: ०३ मार्च, २०१८

संदर्भ :- शासन निर्णय ,आदिवासी विकास विभाग क्र .आस्था- २०११/ प्र.क्र.१६९/का.१५,
दि.१७/११/२०१२

शासन आदेश :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये नियुक्ती देण्यात आलेल्या आदिवासी विकास सेवेतील वर्ग १-
संवर्गातील उप आयुक्त/ उप संचालक प्रकल्प अधिकारी (श्रेणी-१) (वेतनश्रेणी रु. १५६००-३९१००+ ग्रेड पे
६६००) या पदावरील खालील नमूद अधिकाऱ्यांनी परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केला
आहे. त्यामुळे त्यांचा परिवीक्षाधीन कालावधी खालील विवरणातील स्तंभ क्र ५.मध्ये नमूद केलेल्या
दिनांकापासून समाप्त करण्यात येत आहे व त्यांची नियुक्ती नियमित स्वरूपात पुढे चालू ठेवण्यास मान्यता
देण्यात येत आहे .

अ. क्र	अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व कार्यालय	कार्यभार धारण केल्याचा दिनांक	परिवीक्षा कालावधीत उपभोगलेली अर्जित रजा	परिवीक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक
१	२	३	४	५
१	श्री. जितेंद्र नानाजी चौधरी, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी	दि.२२.११.२०१२	०९ दिवस	३१.०५.२०१७ (दुसऱ्या संधीत विभागीय परिक्षा उत्तीर्ण - परिक्षा दि.३० व ३१.०५.२०१७)
२	श्री. रामचंद्र रतीलाल सोनकवडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर	दि.१०.१२.२०१२	निरंक	३१.०५.२०१७ (दुसऱ्या संधीत विभागीय परिक्षा उत्तीर्ण - परिक्षा दि.३० व ३१.०५.२०१७)

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३०३१७०४३४१०२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(गोविंद माईणकर)
अवर सचिव, आदिवासी विकास विभाग

प्रति,

१. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य -१, मुंबई,
३. महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य -१, मुंबई,
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य -२, नागपूर,
५. महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य-२, नागपूर,
६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
७. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
८. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे / नाशिक / अमरावती/ नागपूर
९. सर्व सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,
१०. जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया/सोलापूर,
११. संबंधित अधिकारी,
१२. निवड नस्ती का.१५